



July 6, 2021

**National Stock Exchange of India Limited
“Exchange Plaza”
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai 400 051**

**BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Fort
Mumbai 400 001**

Symbol: GRINDWELL

Scrip Code No. 506076

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement titled Notice of 71st Annual General Meeting and e-Voting Information

Please find enclosed copies of the newspaper advertisement titled Notice of 71st Annual General Meeting and e-Voting Information. The advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi).

The above information is also available on the website of the Company, www.grindwellnorton.co.in.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For **Grindwell Norton Limited**

**K. Visweswaran
Company Secretary
Membership No. A16123**

Encl: As above.

Form No. INC-26
(Pursuant to 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014)
Advertisement to be published in the newspaper for change of Registered office of the company from one state to another
Before the Regional Director
Western Region
In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014
AND
In the matter of **Nifisk India Private Limited (F/KIN India Advance India)** Private Limited
B-206 Bldg-42, B Wing, Azad Nagar Sangam CHS MHADA Layout, Azad Nagar, Andheri West Mumbai 400053.

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Regional Director/Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on Monday, July 05, 2021 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Gujarat". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or by delivering or sending by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of objection to the Regional Director at the address Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400020 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company, with a copy of the applicant company to the address mentioned below.
B-206 Bldg-42, B Wing, Azad Nagar Sangam CHS MHADA Layout, Azad Nagar, Andheri West Mumbai 400053

For Nifisk India Private Limited
Sd/-
RAJIV BHATIA
Director
DIN: 08067967
Date: 05/07/2021
Place: Mumbai

JSW STEEL LIMITED
Registered Office: JSW Central Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400015
Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company have been lost/stolen and the claimant of the said securities has applied to the Company to issue duplicate share certificate(s).
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office on or before the date of publication of this notice with a copy of the applicant company to the address mentioned below.
Issue duplicate certificate(s) without further intimation.
Name of the Shareholder(s)
Gita Devi G. JSWO394437
Face Value of Shares 130
Distinctive Nos. 216593551 to 216593540
Date: 06/07/2021
Place: Mumbai

NATIONAL SEEDS CORPORATION LTD.
(A Government of India Undertaking - "Mini Ratna" Company)
CIN: U74899DL1963G003915
BEEJ BHAVAN, PUSA COMPLEX, NEW DELHI-110042
E-mail: ncsc@nativeseeds.com, Website: www.nativeseeds.com
No.NSC/FIN/INSURANCE/2021-22 Date: 05/07/2021
NOTICE INVITING TENDER
Tenders/Offices are invited from reputed Public Sector Insurance Companies/Brokers offering rates of Public Sector Insurance Companies for Insurance of Fixed Assets & Stock of the National Seeds Corporation Ltd. w.e.f. 00:00 Hrs. on 07.07.2021 for a period of one year. For more details visit our website www.nativeseeds.com. Last date for Bid submission/opening of bid is 16.07.2021 till 13:00:14:30 Hrs. respectively.
Asstt. General Manager (Finance)

MANGALORE CHEMICALS & FERTILIZERS LTD.
Level 11, U Tower, U B City, 24, Vittal Malya Road, Bengaluru, Karnataka, 560001
PUBLIC NOTICE
I/we **PRIME SECURITIES LIMITED** residing at 1109/1110 Maker Chambers V Narimann, Mumbai - 400021, the registered holder(s) of the under mentioned shares held in Mangalore Chemicals & Fertilizers Limited hereby give notice that the share certificate(s) in respect of the said shares have been lost and I have applied to the Company for issue of duplicate certificate(s).
Any person having claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office at Level 11, U Tower, U B City, 24, Vittal Malya Road, Bangalore 560 001 within 15 days from this date. The company will proceed to issue duplicate certificate(s) and no further claim will be entertained by the Company thereafter.
File No. P0014673
Certificate No. Distinctive Nos. No. Of shares
112548 - 112563 12087701 - 12087750 800
145294 - 145295 12534701 - 12534710 100
223148 - 223151 65919351 - 65919355 200
224508 - 224509 65987351 - 65987450 100
249432 - 249433 67233551 - 67233650 100
Date: 6-7-21
Place: Mumbai
PRIME SECURITIES LIMITED

Government of Kerala
Published Tenders from 28-06-2021 to 04-07-2021
Department of Electrical Inspectorate
Tender ID: 2021_EC 428163 | * Chief Electrical Inspector * Penco Energizer testing arrangement * Closing Date: 14-Jul-2021 * PAC: Rs1200000
Tender ID: 2021_EC 428178 | * Chief Electrical Inspector * Three phase fully automatic Energy Meter Test system with in * Closing Date: 14-Jul-2021 * PAC: Rs3500000
Tender ID: 2021_EC 428518 | * Chief Electrical Inspector * Single Phase Relay test Kit * Closing Date: 17-Jul-2021 * PAC: Rs900000
Tender ID: 2021_EC 428525 | * Chief Electrical Inspector * Current Transformer Testing Kit * Closing Date: 17-Jul-2021 * PAC: Rs3600000
Kerala Police
Tender ID: 2021_KP 428429 | * DISTRICT POLICE CHIEF * PURCHASE OF LABORATORY EQUIPMENTS * Closing Date: 20-Jul-2021 * PAC: Rs3695000
Kerala Public Service Commission
Tender ID: 2021_PSC 427841 | * Secretary * Supply of i-Pads * Closing Date: 15-Jul-2021 * PAC: Rs800000
Visit <https://ctenders.kerala.gov.in> for more details.
Ro.No:28-04/Jun-Jul2021/PRD/N/8

NOTICE
Notice is hereby given to General Public that one Mr. J. Sivakumar, aged 57 years, s/o Mr. V. Jayaraman and Mrs. V. S. Rajeswarar residents of Chennai, have agreed to sell the property mentioned herein below more particularly described in Schedule hereunder, to our client.
Notice is hereby given to General Public having any claim in respect to the under mentioned property and as by way of sale, exchange, mortgage, gift, lien, inheritance, co-ownership, maintenance, possession, license, tenancy, lease, sub-lease, under lease, lease, easement, or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing to the undersigned at our office address mentioned below within the period of Fourteen (14) days from the date hereof, otherwise in absence of any written intimation from any such person or individual same shall be considered as either having no claim or same is waived and not binding or non-subsisting and the sale of the under mentioned will be concluded in favour of our clients.
SALE OF PROPERTY
Sr.No. Details of Property Total area
1. Flat No. A-1203, measuring 73.99 sq.mts. (carpet) 73.99 sq.mts. (carpet)
796.43 sq.ft. (inclusive of area of balconies) and 796.43 sq.ft. (inclusive of area of balconies) and 796.43 sq.ft. (inclusive of common passage, lift, lobby, staircase and staircase lobby and other common areas in the said building) on the 12th floor of the Great Eastern Gardens, Kanjar Marg (W), Mumbai.
Place: Mumbai,
Date: 06/07/2021.
M/s. T. D. Joshi & Associates,
Advocates & Legal Consultants
007, Blueumoon Chambers, Nagdas Master Road,
Fort, Mumbai 400023. Mobile No. 9737395201 / 9023561069
Email: advdjs91@gmail.com

THE TATA POWER COMPANY LTD.
Regd. Office: Bombay House, 44, Hornby Road, Fort Mumbai, Maharashtra-400 001
NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company have been lost and the holder of the said securities / applicant has applied to the Company to issue duplicate certificate(s).
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name of Holder Kind of Securities and No. of Shares Distinctive Number
Gopal Das Digga Equity shares of Rs. 1/- each 500 71904921-71905420
Place: Kolkata Name of Holder
Gopal Das Digga
Date: 06.07.2021

MORARKA FINANCE LIMITED
CIN: L12710MH1989PL203632
Regd. Office: 511, Maker Chambers V, 21st, Nariman Point, Mumbai - 400021.
Ph: 022 22832468, Fax: 022 22047288
email: investors@morarkafinance.in | www.morarkafinance.in

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND VOTING NOTICE
NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting of Members of Morarka Finance Limited will be held on Thursday, August 5, 2021 at 11:30 a.m. through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening AGM. The Company has sent the Annual Report along with the Notice convening AGM on July 23, 2021, through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company and / or Depositories as on July 2, 2021. In accordance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with its circulars No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Securities and Exchange Board of India Circular No. SEBI/INF/CD/CM2/CIR/P/2021/111 dated January 15, 2021. The 36th Annual Report along with the Notice convening the AGM available on the website of the Company at www.morarkafinance.in and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and also on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com.

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and the applicable rules framed thereunder that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, July 30, 2021 to Thursday, August 5, 2021 (both days inclusive) for the purpose of 36th AGM & Dividend. Dividend on equity shares, if approved at the 36th AGM will be paid to those members, whose name appears on the record(s) "cut-off date" i.e. July 29, 2021. Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice convening the AGM using electronic voting system ("e-voting") provided by CDSL. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Thursday, July 29, 2021 ("cut-off date").
The remote e-voting period commences on Monday, August 2, 2021 at 9:00 a.m. and will end on Wednesday, August 4, 2021 at 5:00 p.m. During this period, the Members may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VCOAVM facility and had not cast their votes in the AGM through VCOAVM facility or otherwise, will not be barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VCOAVM but shall not be entitled to cast their votes in the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request to helpdesk@evotingindia.com or by sending a request to helpdesk@evotingindia.com for remote e-voting. He/she can use his/her existing User ID and password for casting the votes. If you have any queries or issues regarding attending AGM & voting from the CDSL e-voting System, you can write an email to helpdesk@evotingindia.com or contact at 022-23065738 and 022-23065424.
All communications with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Davi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurax, Marfatil Mill Complex, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@csindia.com or call on 022-23065424.

For Morarka Finance Limited
Sd/-
Himgai S. Behara
Company Secretary & Compliance Officer
Date: July 5, 2021

NORTON GRINDWELL NORTON LTD.
Regd. Office: 5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Marol Anand (E), Mumbai 400 059
Tel: 022-40212121 | Fax: 022-40212102 | Email: Shareholder.GNO@nati-gobain.com
Website: www.grindwellnorton.com | CIN: L2659NM1950PL008163
NOTICE OF 71st ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION
The Company is hereby given that the 71st Annual General Meeting ("AGM") of the Company is proposed to be held on Wednesday, July 28, 2021 at 11:30 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the General Circular nos. 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021 dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020 and Circular No. 20/2020, dated May 5, 2020, respectively, issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular no. SEBI/INF/CD/CM2/CIR/P/2020/19 and SEBI/INF/CD/CM2/CIR/P/2021/111 dated May 12, 2020 and January 15, 2021, issued by the SEBI (hereinafter collectively referred to as the "Circulars"), transacted the business as set out in the Notice of the AGM. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2020-21 have been sent to all the Members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the Company's website, www.grindwellnorton.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of KFin Technologies Private Limited ("KFinTech") at <https://evoting.kfintech.com>. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on Sunday, July 4, 2021. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off date i.e. Wednesday, July 21, 2021, may cast their votes electronically on the business set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of KFinTech ("remote e-voting"). The remote e-voting period shall commence on Sunday, July 25, 2021 (9:00 a.m. IST) and end on Tuesday, July 27, 2021 (5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by KFinTech after Tuesday, July 27, 2021 (5:00 p.m. IST) and once the votes on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The facility for e-voting will also be made available during the AGM, and those Members present in the AGM through VCOAVM facility, who have cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes in the AGM. Only person(s) whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Wednesday, July 21, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

The manner of voting remotely for Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective Depository Participant(s) and Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's Registrars and Transfer Agents, TSR Darashaw Consultants Private Limited ("TCPL") at shareholder@tcpl.com or by sending a request at evoting@kfintech.com. However, if a person is registered with KFinTech for remote e-voting then the existing User-ID and password can be used for casting the vote. In case of individual shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company after the Notice of the AGM, the person who acquires the shares is sent and holding shares as on the cut-off date i.e. Wednesday, July 21, 2021, may follow steps mentioned in the Notice of the AGM under the heading "Remote e-voting". In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of <https://evoting.kfintech.com> (KFinTech Website) or contact Mr. S.V. Raju, Group-Manager, Investor Services, Private Limited, 5th Floor, Plot 31-A, 32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032 or at evoting@kfintech.com or evoting@kfintech.com or call KFin's toll free no. 1800 3054001 for any further clarifications.

The instructions for attending AGM through VCOAVM are provided in the Notice of the AGM. Members who are registered with KFinTech for remote e-voting support before or during the AGM are requested to contact KFinTech at toll free number 1800 3094001 or write to them at evoting@kfintech.com. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, July 22, 2021 to Wednesday, July 28, 2021. In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means of Members eligible for dividend on Equity Shares, if declared at AGM.

For Grindwell Norton Limited
K. Visweswaran
Company Secretary
Place: Mumbai
Date: July 5, 2021

PUBLIC NOTICE
Mr. Tejas Rajnik Shah has applied for cancellation of shares of the Company. C2011 in Star Galaxy CHS Ltd., Borivli (West) being the share certificate no. 70 and distinctive nos. 345 to 350 issued against the said fat.
Any person's having any claims to or any interest in the shares of the Company, transfer, assignment, mortgage, lien, lease, trust, gift, charge, easement, possession, inheritance, maintenance, or otherwise of whatsoever nature are hereby required to write or contact with documentary proof of such claim, within 14 days from the date of publication of this notice at our address as written, failing which it will be presumed that no claim/interest in the shares of the Company exists. If there are any such claims or interests, the holder of the said share certificate and Society will transfer the said share certificate and fat premises D-1, Narayan Chandra, for the purpose of AGM and for determining the names of Members eligible for dividend on Equity Shares, if declared at AGM.
Date: 06.07.2021
Place: Mumbai
Sd/-
Secretary/Chairman
Star Galaxy CHS Ltd.
L.T. Road, Furland Estate, Borivli (W), Mumbai 400 092.

PUBLIC NOTICE
Mr. Jayantibhai Khusabhai Mehta, a Member of the Asha Kiran Shantinagar Co-operative Housing Society Ltd. (hereinafter referred to as the "Society"), residing at address Asha Kiran Shantinagar Co-operative housing Society Ltd., Sector 3, Shantinagar, Mira Road East, Thane 401107 and holding flat No C-2494, in the building of the society, dated on 10/01/2017 (without making any reservation) on 10/01/2017. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of the claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society if no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be deemed to have transferred the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the by-laws of the society. The claims/objectors, if any, received by the society shall be transferred to the society by the society as per the instructions of the claimants/objectors, in the office of the society of the society between 10 A.M. to 1 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.
B. CHANGE IN COMPANY SECRETARY ("CS") OF NAVI AMC LIMITED:
Mr. Manoj Kumar Bajoria has been appointed as Company Secretary and Key Personnel of Navi AMC Limited w.e.f. July 1, 2021.
The following details of Mr. Manoj Kumar Bajoria shall be included in the SAI of Navi Mutual Fund:
Name: Mr. Manoj Kumar Bajoria
Age: 31 years
Qualification: Bachelor of Laws (LLB), LL.M., LL.B. (English Honours)
Brief Experience: Mr. Bajoria is a Company Secretary with 13 years of post qualification experience in contractual and compliance functions, including 7 years' experience in the mutual fund industry. Prior to joining Navi, he has worked with the Peerless Group, Kolkata where he has served as the Head-Compliance and Company Secretary of Peerless Mutual Fund till 2017. His last assignment with the Peerless group was as Compliance Officer & Company Secretary of Bichitra Holdings Private Limited.

C. CHANGE IN DESIGNATION OF KEY PERSONNEL
Mr. Madangopal Jalan, Chief Compliance Officer & Company Secretary has been redesignated as Chief Compliance Officer with effect from July 1, 2021 and continues to be Key Personnel of Navi AMC Limited. This notice-cum-addendum forms an integral part of the SAI of Navi Mutual Fund. All other terms and conditions of the SAI of the Mutual Fund shall remain unchanged.
For Navi AMC Limited (Formerly Essel Finance AMC Limited) (Investment Manager to Navi Mutual Fund) (Formerly Essel Mutual Fund)
Date: Mumbai, July 5, 2021
Authorized Signatory
Sd/-
For & On Behalf of Asha Kiran Shantinagar CHS, Date: 06.07.2021 Hon. Secretary C-1011 Place: Mira Road, Thane

MAHARASHTRA INSECTICIDES LIMITED
(Co. The M.A.I.D. Co.)
Krushidhyog Bhavan, Aarey Milk Colony, Dinkaroad Desai Marg, Goregaon (E), Mumbai - 65, Tel: 022-28719364 Fax: pesticidesmaid65@gmail.com
SHORT E-TENDER NOTICE 2021-2022
Short E-Tenders (Online Tenders) are invited by Maharashtra Insecticides Limited, India, for purchase of following:-
E-Tender Notice No. / Item / Particular
A) Technical Specifications: 1) Omulphos Technical, 2) Chlorpyrifos Technical, 3) Malathion Technical, 4) Monocrotophos Technical, 5) Profenofos Technical.
B) Bulk Packages/Fundicides/ OODs: 1) Carbandazim 50% WP, 2) Ceod50% WP, 3) Imidacloprid 17.8% SL, 4) Mancozeb 75% WP, 5) Acephate 75% SP, 6) Sulphur 80% WP, 7) Imazethapyr 10% SL, 8) Glyphenthir 71% SG, 9) Imidacloprid 70% WS, 10) Bifenthrin 10% EC, 11) Bifenthrin 50% WP, 12) Pendimethalin 38.7% CS, 13) Profenophos40%+Cypermethrin 4% EC, 14) Fipronil 4%+Acephatimip 4% SC, 15) Pendimethalin 30%+Imazethapyr 2% EC.
Interested manufacturer/supplier/wholesaler are requested to enroll on Maharashtra State E-Tendering Portal - www.mahatenders.gov.in. Advertise can also be seen on our website www.maidmumbai.com.
Sd/- (Mahendra Borse)
Dy. G. M. (Pest) / E. D. MIL

ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED
Regd. Office: 18th Floor, 'A' Wing, Marathon Futurax, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai - 400013
Tel: 022-27106124 / 022-2307107
CIN: L92132MH1982PL028767
Website: www.zee.com

NOTICE
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority
Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules), as amended, the Company is required to transfer all Equity Shares of the Company in respect of which dividend has not been claimed by the shareholders for seven consecutive years to the designated account of Investor Education and Protection Fund Authority (IEPF Authority). In pursuance to the said requirement, the Company has already communicated to the shareholders individually (at their Registered Address) whose shares are liable to be transferred to IEPF Authority for taking appropriate action. The Company has also uploaded details of such shareholders on its website at www.zee.com. Accordingly, Notice is hereby given to all such Equity shareholders to make an application to the Company/Registrar latest by August 31, 2021, claiming any unpaid/unclaimed dividend from the year ended March 2014, if any, to be noted that, if no response or claim is received by the Company or its Registrar/Transfer Agent i.e. M/s Link Intime India Private Limited by August 31, 2021, the Company will be constrained to transfer such equity shares to the designated account of IEPF Authority without any further notice, by following the due process prescribed in the IEPF Rules.

The concerned shareholder(s) may note that both the unclaimed dividend and the equity shares transferred to IEPF Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules. Shareholders may note that no claim shall lie against the Company in respect of any unclaimed dividend and/or equity shares once they are transferred to IEPF Authority pursuant to the IEPF Rules. Further, the shareholder(s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and are deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred, shall be debited from the shareholders demat account.
In case, the shareholders have any queries on the subject matter and the IEPF Rules, they may contact the Company Secretary via email on shareholder@zee.com or by sending a request to the Transfer Agent, M/s Link Intime India Pvt Ltd. C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400083. Tel: 022-49186000. Email: mt.helpdesk@linkintime.com

For Zee Entertainment Enterprises Limited
Ashish Agarwal
Company Secretary
Place: Mumbai
Date: July 5, 2021

navi mutual fund
NAVI AMC LIMITED
(FORMERLY KNOWN AS ESSEL FINANCE AMC LIMITED)
Registered Office: Peerless Mansion, 1, Chowringhee Square, Kolkata-700069
Tel: 033 40185000; Fax: 033 40185010; Toll free no. 1800 103 8999.
Website: www.navitmfund.com, Email: mtf@navitmfund.com
CIN: U65990WB2009PL134537

NOTICE CUM ADDENDUM (No. 16 of 2021-2022)
NAVI MUTUAL FUND ("FUND").
A. APPOINTMENT OF MR. RAJIV NARESH AS AN ASSOCIATE DIRECTOR ON THE BOARD OF NAVITRUSTEE LIMITED:
Mr. Rajiv Nareesh has been appointed as an Associate Director on the Board of Navi Trustee Limited w.e.f. June 29, 2021.

The following details of Mr. Rajiv Nareesh shall be included in the SAI of Navi Mutual Fund:

Name	Age/Qualification	Brief Experience
Mr. Rajiv Nareesh (Associate Director)	Age: 31 years Qualification: Bachelor of Laws (LLB), LL.M., LL.B. (English Honours)	Mr. Nareesh is the Director (Legal) of Navi Technologies Private Limited at which he leads the Legal function. Aside from managing the day-to-day legal requirements, Mr. Nareesh also works at a group level of strategic and corporate governance initiatives. In his career prior to joining Navi, Mr. Nareesh was a corporate lawyer advising companies in India and abroad on transactional (i.e. Private Equity, Venture Capital and M&A), technology media and telecommunications, and general corporate matters. He also advised leading start-ups across the health-tech, fintech, e-commerce and ed-tech sectors. Mr. Nareesh is a graduate of St. Stephen's College (Delhi University) and University College London (University of London).

B. CHANGE IN COMPANY SECRETARY ("CS") OF NAVI AMC LIMITED:
Mr. Manoj Kumar Bajoria has been appointed as Company Secretary and Key Personnel of Navi AMC Limited w.e.f. July 1, 2021.
The following details of Mr. Manoj Kumar Bajoria shall be included in the SAI of Navi Mutual Fund:

Name & Designation	Age/Qualification	Brief Experience
Mr. Manoj Kumar Bajoria (Company Secretary)	Age: 38 years Qualification: B.A., ACS, LL.B., LL.M.	Mr. Bajoria is a Company Secretary with 13 years of post qualification experience in contractual and compliance functions, including 7 years' experience in the mutual fund industry. Prior to joining Navi, he has worked with the Peerless Group, Kolkata where he has served as the Head-Compliance and Company Secretary of Peerless Mutual Fund till 2017. His last assignment with the Peerless group was as Compliance Officer & Company Secretary of Bichitra Holdings Private Limited.

C. CHANGE IN DESIGNATION OF KEY PERSONNEL
Mr. Madangopal Jalan, Chief Compliance Officer & Company Secretary has been redesignated as Chief Compliance Officer with effect from July 1, 2021 and continues to be Key Personnel of Navi AMC Limited. This notice-cum-addendum forms an integral part of the SAI of Navi Mutual Fund. All other terms and conditions of the SAI of the Mutual Fund shall remain unchanged.
For Navi AMC Limited (Formerly Essel Finance AMC Limited) (Investment Manager to Navi Mutual Fund) (Formerly Essel Mutual Fund)
Date: Mumbai, July 5, 2021
Authorized Signatory
Sd/-

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

